

11th August, 2021

Scrip Code: 503811	Company Symbol: SIYSIL
	Bandra (East), Mumbai – 400 051
Mumbai	Bandra Kurla Complex,
Dalal Street,	Plot No. C/1, G Block,
Phiroze Jeejeebhoy Tower,	Exchange Plaza, 5th Floor,
BSE Limited,	National Stock Exchange of India Ltd.

Dear Sir/ Madam,

Sub.: <u>Compliance under regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure</u> <u>Requirements)</u>, <u>Regulations</u>, 2015.

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021, approved at the Board Meeting held on Tuesday, 10th August, 2021, published in the Newspapers viz The Economic Times and Maharashtra Times on 11th August, 2021.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully, For Siyaram Silk Mills Limited

Uf encandes William Fernandes

William Fernandes Company Secretary and Compliance Officer

Encl.: As Above

Vedanta to Invest up to **\$20b Across Businesses**

Outlook for mining and mineral-led growth looks robust: Chairman

Our Bureau

Mumbai: Metals and mining firm Vedanta will be investing close to \$20 billion (#1,48,900 crore) across all its businesses in the next few years, said Vedanta's chairman Anil Agarwal.

"The outlook for mining and mineral-led growth looks robust. We at Vedanta are committed to nation-building and to bring in investments of up to \$20 billion across our businesses," Agarwal said while addressing shareholders at the company's 56th annual general meeting held Tuesday.

Agarwal said that the company will focus on doubling its silver and steel production. The increase its domestic oil and gas production by 50%.

"In aluminium, we are already the largest producer; we are aiming to double the silver production, which is not just a precious metal but has use in hienergy," Agarwal said.

and its niche ferro-alloys busifuture-readiness, he added.

Agarwal lauded the govern- other costs. ment's move to repeal the retrospective tax amendment and said that it will save aro-



must treble, which is the only way to avoid import dependence ANIL AGARWAL, CHAIRMAN, VEDANTA

retrospective income tax is a welcome step and will have a po-22,000 crore," Agarwal said.

ced a Bill to repeal the retrospective tax amendment introduced in 2012. The government has also promised to refund tax- highest-ever operating eartech industry and renewable es already collected and with- nings (earnings before interdraw all litigation and arbitra-The acquisition of FACOR tion. However, in return, com- amortisation) of \$27,341 crore,

panies have to give an undertaness is yet another example of king that they will withdraw Vedanta's diversification and litigation in all forums, and will forgo any damages, interest or

Agarwal added that the metals and mining sector's contribution to GDP should triple und #22,000 crore for Vedanta. in the coming years to avoid the IFC report," Agarwal said.

"The proposed amendment of import dependence. "India will grow from a \$2.6 trillion economy to a \$5 trillion econositive impact on the group. It my and then to a \$10 trillion ecocompany is also committing to shall resolve major ongoing tax nomy... Mining contributes litigation amounting to about 1.5% of the GDP and metals around 2% of the GDP. GDP contri-The Centre recently introdu- bution must treble, which is the only way to avoid import depen-

dence," Agarwal said. The company reported its est, taxes, depreciation, and up 30% on-year. Its revenue from operations was at ₹86,863 crore in FY21.

"The company has contributed <2.7 lakh crore to the exchequer in the past 10 years. Vedanta's operations contribute 1% to India's GDP, according to

ses have increased in the last

several years from ₹400 crore

in FY16. The airline began

operations on January 9, 2015.

In May, Tata Sons, which

owns 51% of Vistara, had

pumped in <237.15 crore, whi-

le Singapore Airlines that

owns the remainder put in

Last year, the two partners

had together put in 200 cro-

re in April, 750 crore in July,



CIN : L17116MH1978PLC020451

Regd. Office: H-3/2, MIDC, 'A' Road, Tarapur, Boisar, Dist. Palghar, PIN 401 506 (M.S.), Phone - 7506794051; Email - sharedept@siyaram.com; Website - www.siyaram.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021.

(₹In Lakhs)

		Standalone				Consolidated			
PARTICULARS	Quarter Ended 30.06.2021 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 30.06.2021 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	
Revenue from Operations	23,266	2,443	50,708	1,08,752	23,314	2,472	50,759	1,08,925	
Other Income	759	460	1,510	4,069	759	458	1,537	4,084	
Total Income	24,025	2,903	52,218	1,12,821	24,073	2,930	52,296	1,13,009	
Net Profit/(Loss) for the period Before tax	1,728	(9,079)	7,581	523	1,690	(9,117)	7,540	347	
Net Profit/(Loss) for the period After tax	1,290	(6,733)	5,824	534	1,252	(6,771)	5,783	358	
Total Comprehensive Income	1,271	(6,763)	6,013	694	1,240	(6,805)	5,960	489	
Paid up Equity Share Capital	937	937	937	937	937	937	937	937	
(Face value of ₹ 2/- per share)									
Earnings Per Share (of ₹ 2/- each)									
Basic and Diluted (₹) (not annualised)	2.75	(14.37)	12.43	1.14	2.67	(14.45)	12.34	0.76	

Notes:

1. The above unaudited Standalone and Consolidated financial result of the Company for the guarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2021. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.

2. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Result for the guarter ended 30th June 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.siyaram.com

For SIYARAM SILK MILLS LTD.

Sd/

(Ramesh Poddar)

DIN: 00090104

 Σ

Siyaram's

INSPIRO

Tatas, Singapore Airlines Infuse ₹750 cr into Vistara

This is the 5th round of funding by the owners since Apr'20

Anirban. Chow dhury @timesgroup.com

Mumbai: Vistara's owners Tata Sons and Singapore Airlines have pumped in ₹750 crore into the Indian full-service airline, according to data from regulatory filings collated by Tofler.

Tata Sons has invested ₹382.5 crore and Singapore Airlines 367.5 crore, according to the filings. The two joint venture partners were issued a total of 750 million ted to lose \$8.2 billion in FY21 shares of Vistara.

funding by the owners since April 2020 as the airline struggles in the midst of the **Steady Flow of Funds** Tata Sons has invested ₹382.5 cr and **Singapore Airlines** ₹367.5 cr

The JV partners were issued a total of 750 m shares of Vistara



Covid-19 pandemic that has battered air travel demand and financials of airline companies.

and FY22 combined, accor-Centre for Aviation.

and ₹585 crore in November. The repeated rounds of investment show Tata Group's serious intentions for the aviation sector even as it is one pandemic.

India's airlines are expec- tional carrier Air India. It is preliminary bidding rounds.

227.85 crore.

of the worst affected in the The conglomerate is also in the fray for investing in nareportedly in the lead in the

This is the fifth round of ding to estimates by CAPA- The government aims to complete the process of Air Vistara had posted a net loss India's divestment by the end of \$1,813 crore in FY20. Its losof the year.

Place : Mumbai Chairman & Managing Director Date : 10/08/2021 2 H Siyaram's MiSTAR M. **OXEMBERG** Siyaram's IMPACT DRESSING ROYALÈ LINEN J.HAMPSTEAD MOZZO A quality product from Siyaram's premium linen fabric WORLD'S FINIST PARISC & APPAREL



In a Nutshell

Plea to Withdraw **Rolta CIRP Dismissed**



MUMBAI The dedicated bankruptcy court dismissed the plea for the withdrawal of the corpora-

te insolvency resolution process (CIRP) against IT firm Rolta India, observing that the court could not ignore the substantial claims of financial creditors because of the 'purported settlement' of employees of the company. Rolta India owes over 5.523 crore to its financial and operational creditors. –Our Bureau

TO DISTRIBUTE ₹180 CR AMONG UNITHOLDERS **Brookfield India Real Estate Trust's Q1 Lease Rental Income Up 7.3%**

> Kailash.Babar @timesgroup.com

Mumbai: Brookfield India Real Estate Trust's income from operating lease rentals in the first quarter grew by over 7.3% on-year to 160 turn to office' preparations crore, driven by contractual escalations.

across our occupiers as vaccinations pick up. We look forward to suppor-



square feet to Samsung in its newly completed Tower 11 in Noida. It has delivered 6.73 lakh sq ft in Candor N2 project during the quarter, along with 4.58 lakh sq ft new leasing. "We are seeing strong 're-

REIT have leased 3.77 lakh

YIAPL Arranges Funds to Build Jewar Airport

NEW DELHI Yamuna International Airport (YIAPL) said it had arranged funds to build the international airport in Greater Noida's Jewar, which, when completed, will be the second airport in the National Capital Region. YIAPL has raised ₹3,725 crore in debt from State Bank of India to be repaid over 20 years with a one-year moratorium post completion of the project, it said in a news release. - Our Bureau

11 Entities Fined over Videocon Share Trades



and Exchange Board of India (Sebi) has imposed monetary penalties on 11

entities, including three promoters of Videocon Industries, for certain violations of market norms with respect to settlement of spot transactions related to shares of the company. Sebi had conducted an investigation into the trading of the firm's shares during the April-September 2017 period. – PTI

Pirojshaw Sarkari Appointed as Gati CEO

MUMBAI Gati, an Allcargo subsidiary and supply chain solutions provider, announced the appointment of Pirojshaw Sarkari, former chief of Mahindra Logistics, as its CEO. Before joining Mahindra Logistics in 2010, Sarkari was MD and country head of UPS in India. – Our Bureau

justed for income from identified assets, also increased by nearly 4% to 170 crore, driven by increase in opera-

ting lease rentals. The REIT has generated net distributable cash flow (NDCF) of (190 crore, or (6.42) per unit, till the quarter's end and has planned to distribute 180 crore as dividend and interest among its unitholders, amounting to **t**6 per unit. Of this, 24% of distributions will be tax-free for unitholders. tribution is August 18, while

tingour tenants' plans with the highest health and safety stan-

dards," said Alok Aggarwal, CEO, Brookfield Management Services. "Our campuses, which house many of India's leading technology and services companies, have remained resilient with 89% same-store occupancy and collections at 99%." During the quarter, the RE-The record date for this dis- IT collected 99% of contracted rentals, while achieving payout date is August 25. average 6% escalation on 0.7 The identified assets of the million sq ft of leased area.

banks," he told ET.

A monitoring committee

Banks Now Interested in Funding Amrapali Projects

Faizan.Haidar @timesgroup.com

appointed by the Supreme Court on Monday held a mee-New Delhi: Construction of ting with 10 nationalised and private banks, including Stastalled housing units of erstwhile Amrapali Group in Note Bank of India, Punjab Naida and Greater Noida is set tional Bank, Bank of Baroda, Canara Bank, HDFC Bank, to revive as several banks have shown interest in funding Axis Bank and Union Bank them days after SBICAP Venof India, to discuss the finantures agreed to infuse (650 cingfor Amrapali projects. crore, a top official has said. This came after SBICAP "Banks are confident after Ventures - which is manathe funding by SBICAP and ging the government's close to a dozen banks have ₹25,000-crore special winshown interest," said PK dow fund to revive stalled Gupta, chairman and mahousing projects - had last naging director of NBCC week signed a memoranthat is involved in the compdum of understanding letion of 23 Amrapali hou-(MoU) with the court receising projects. "About ₹1,500 ver for infusing <650 crore crore is expected from these in six Amrapali projects.







Back 2 Business is a once-in-a-year module that offers you effective marketing solutions through highly attractive packages. So, grab your chance to talk to our marketing experts on how to maximise sales and grow your business.

Register for your virtual session now to unlock exclusive access to tailored advertising packages and avail significant value-adds across our leading publications.



मुंबई । बुधवार, ११ ऑगस्ट २०२१* । mumbai.mtonline.in

देश-विदेश

आहे.

कलम ३७० रद्द

समतर चचस आक्षेप पेगॅससप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पेगॅसस हेरगिरीप्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या सोशल याचिकाकर्त्यांनी काही मीडियावर तसेच काही वेबसाइटवर समांतर पद्धतीने चर्चा घडवून आणल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आक्षेप व्यक्त केला. या याचिकाकर्त्यांनी शिस्तीचे पालन करावे, असेही न्यायालयाने सुनावले.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, आपण चर्चेच्या विरोधात नाही, मात्र हे प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असताना, त्यावर न्यायालयात चर्चा होणे अपेक्षित आहे. या पीठामध्ये न्या. विनीत सरन आणि न्या. सूर्य कांत यांचाही समावेश होता.

या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर सरकारकडून सूचना घेण्यासाठी थोडा अवधी



खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १६ इथे न्यायालयात चर्चा व्हायला हवी. दोन्ही बाजूंना यंत्रणेवर विश्वास असणे ऑगस्ट रोजी ठेवली.

गरजेचे आहे.' पेगॅसस प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांनी इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या याचिका केल्या असून ज्येष्ठ विधिज्ञ माध्यमातून राजकारणी, पत्रकारांवर हेरगिरी करण्यात आल्याच्या वृत्ताच्या कपिल सिब्बल हे न्यायालयात त्यांची बाजू मांडत आहेत. अमेरिकेत पार्श्वभूमीवर 'एडिटर्स कॅलिफोर्निया येथे पेगॅसस प्रकरणी ऑफ इंडिया'सह विविध व्यक्तींनी झालेल्या अखेरच्या सुनावणीनंतर न्यायालयात धाव घेत स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे. त्यावर एन. राम यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, असे सिब्बल एकत्र सुनावणी सुरू आहे. पेगॅसस प्रकरणासंबंधीचे वृत्त खरे असेल, तर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने म्हटले, 'आम्ही हेच

शाळा संभ्रमाच्या वर्गात

अध्यक्षतेखाली चार जणांची समिती (पान एकवरून) नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. आहे. या समितीमध्ये प्रभाग अधिकारी, राज्य सरकारने २ ऑगस्ट रोजी जारी पालिकेचे वैद्यकीय अधिकार आणि केलेल्या 'ब्रेक द चेन'मधील सुधारित शिक्षण अधिकारी यांचा समावेश असेल.

मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर, अधिक प्रमाणात विद्यार्थी असलेल्या सातारा, सोलापूर, पुणे, सागली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शाळा दोन सत्रांत भरवण्याची सूचना नगर, रायगड, पालघर जिल्ह्यातील परिस्थिती करण्यात आली आहे. एका वर्गात लक्षात घेऊन शाळांबाबतचा निर्णय कमाल १५ ते २० विद्यार्थी असतील. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असेल. घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक राहणार नाही. पूर्णपणे निर्बंधांबाबतच्या पातळ्यांबाबत जसा गोंधळ होत होता, त्याची पुनरावृत्ती पालकांच्या संमतीने विद्यार्थी शाळेत होण्याची भीती व्यक्त होत आहे. उपस्थित राहू शकतात, असे शालेय महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या

(पान एकवरून) विद्यार्थी १ लाख २८ हजार १७४ इतके आहेत.

एकट्या मुंबई विभागाचा विचार केला असता, एक लाख १० हजार ९७९ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून, तर एक लाख ५९ हजार ८११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई, याप्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर

गिल्ड



शाळा अशा भरणार...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरकारने लोकसभेत दिली.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०

रद्द केल्यानंतरही राज्याबाहेरील केवळ

दोन व्यक्तींनी तेथे जमीन खरेदी केली

असल्याची माहिती मंगळवारी केंद्र

लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी

काश्मीरमधील जमीनविक्रीबाबतची

माहिती दिली आहे. कलम ३७० रद्द

झाल्याने काश्मीरबाहेरील व्यक्ती तेथील

जमीनखरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत

काय, तसेच किती व्यक्तींनी काश्मिरात

जमीनखरेदी केली आहे, असा प्रश्न

विचारण्यात आला होता. त्यावर 'जम्मू-

मिळवण्याचा विचार या विद्यार्थ्यांनी केला होता. राज्य मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने परीक्षेची तयारीही सुरू केली होती.

मिळवणे कॉलेजांमध्ये प्रवेश ठरणार आव्हानात्मक वाणिज्य शाखेतील प्रवेशामध्येही काही प्रमाणात ही स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. यंदा सर्व नामांकित कॉलेजांची गुणवत्ता यादी ९५ टक्क्यांच्या विषय न घेता परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आसपासच बंद होईल, असा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. अशा अंदाजही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण

उज्ज्वला-२ योजनेची सुरुवात वृत्तसंस्था, लखनऊ

उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सुरुवात केली. यावेळी रुग्णालये, रस्ते आणि वीज अशा प्राथमिक गरजांसाठी नागरिकांना अनेक दशके वाट पाहावी लागली असून हे खेदजनक आहे, असे सांगत त्यांनी तत्कालीन सरकारला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात आपण प्रवेश करणार आहोत. अशात गेल्या साडेसात दशकांतील प्रगती पाहता काही स्थिती दशकांपूर्वीच बदलायला हवी होती, असे आम्हाला वाटते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. रस्ते, वीज, रुग्णालये, स्वयंपाकाचा गॅस, शाळा, पाणी, घर, अशा अनेक मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी देशातील नागरिकांना बाब असल्याचे शिक्षकांचे म्हणणे अनेक दशके प्रतीक्षा करावी लागली, हे खेदजनक आहे आणि यामुळे महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. आत्मविश्वासाशिवाय देश आत्मनिर्भर कसा होऊ शकतो, असेही पंतप्रधान म्हणाले.



आवश्यक असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. त्यावर

म्हणत आहोत. आम्ही दोन्ही बाजुंना आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने ५ प्रश्न विचारतो. या प्रश्नावर सोशल ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी मीडिया किंवा वेबसाइटवर नव्हे, तर नोंदवले होते.

आयसीएसई मंडळाच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

मात्र आता ही परीक्षा होणार नाही. यामुळे प्रवेशपेच निर्माण झाला आहे. मुंबईत सर्वाधिक प्रवेश हे वाणिज्य विद्यार्थ्यांना

शाळांमधून ८ हजार ८२५ विद्यार्थी,

तर शिक्षण विभागाच्या तिन्ही

विभागांशी संलग्न शाळांमधील

१५ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी

नोंदणी केली आहे. त्यामुळे मुंबई

महापालिकेच्या शाळांमधून नोंदणी

शिष्यवृत्ती परीक्षेवरून संभ्रम

केलेल्या ८,८२५ विद्यार्थ्यांची परीक्षा

होणार नसल्याचे शिक्षणाधिकारी

राजू तडवी यांनी एक परिपत्रक

हा विद्यार्थ्यांवर अन्याय

पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांची

ऑनलाइन वर्गाद्वारे शिष्यवृत्ती

परीक्षेची तयारी करून घेत होते.

ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास

व तयारी केली त्यांच्यावर हा

अन्याय नाही का, असा प्रश्न

काही शिक्षकांनी उपस्थित केला

काढून स्पष्ट केले आहे.

त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळूनही विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे मिळते. यामुळे राज्य मंडळातील कॉलेज मिळणार नाही, अशी परिस्थिती यंदा पहावयास मिळणार आहे. नामांकित

आहे. या निर्णयामुळे एकाच

वस्तीत व परिसरात राहणारे

खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणारे

विद्यार्थी या परीक्षेला बसणार आणि

पालिका शाळेत शिकणारा विद्यार्थी

मात्र परीक्षेला मुकणार, ही चुकीची

आहे. संपूर्ण मुंबई विभागासाठी ही

परीक्षा रद्द करून नंतर आयोजन


करावे अथवा नियोजित वेळेत ही

परीक्षा पार पाडावी. असेही काही

शिक्षकांनी सांगितले.

विखे पाटील साहित्य अकरावी सीईटी रद्द पुरस्कारांची घोषणा (पान एकवरून) शकल्या नाहीत. सर्व मंडळांनी अंतर्गत मूल्यांकनावर (पान एकवरून) निकाल दिले आणि सर्वांची गुणांकनाची पद्धत एकसारखी घेताना इतर खासगी, अनुदानित म. टा. प्रतिनिधी, नगर शाळांचा विचार का केला नाही, नाही. हे लक्षात घेऊन केवळ एक दिवसासाठी परीक्षा ज्येष्ठ साहित्यिक केंद्रांवर सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला मात्र, ही सीईटी केवळ एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमावर डॉ. रमेश धोंगडे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे आधारित असल्याने त्याला आयसीएसई बोर्डच्या मुंबईतून २४ हजार ४७२ यांना जीवनगौरव विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दादरमधील आयईएस ओरायन स्कूलमधील अनन्या पार्टील राज्यस्तरीय पत्की हिने तिचे वडील ॲड. योगेश पत्की यांच्यामार्फत नोंदणी केली आहे. यामध्ये साहित्य पुरस्कारांची करोनाच्या संकटामुळे 2088 च्या पुरस्कारांचे वितरण मागील पाचवीचे विद्यार्थी १३ हजार घोषणा रिट याचिका करून आव्हान दिले होते. करण्यात डॉ. रमेश धोंगडे आली आहे. ज्येष्ठ 'जीआरमध्ये सीईटी ऐच्छिक असल्याचे म्हणतानाच २९८, तर आठवीचे विद्यार्थी ११ वर्षी होऊ शकले नव्हते. ते आता हजार १७४ इतके आहेत. नोंदणी सीईटी दिलेल्यांना प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य असल्याचे म्हटले साहित्यिक व समीक्षक डॉ. रमेश देण्यात येणार आहेत. गेल्या ३० आहे. परिणामी इच्छा नसूनही अनेकांना परीक्षा केंद्रांवर जावे केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पालिकेच्या धोंगडे यांना साहित्यसेवा जीवनगौरव वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. देण्यात येणार आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लागेल. करोनाविषयक निर्बंध अजूनही अनेक जिल्ह्यांत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कसबे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कायम आहेत, धोका पूर्ण टळलेला नाही. शिवाय सीईटी a मकरंद साठे (पुणे), विशेष साहित्य यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्टला एसएससी अभ्यासक्रमावर असल्याने इतर विद्यार्थ्यांच्या प्रवरानगर येथे मर्यादित समारंभात पुरस्कार नितीन भारत वाघ (नाशिक) बाबतीत अन्याय व भेदभाव होतो. विद्यार्थ्यांच्या जीवन यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी जगण्याच्या मूलभूत हक्कावर अशी गदा येत असेल तर पुरस्कार वितरण होणार आहे. साहित्य माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष न्यायालय मूक साक्षीदार राहू शकत नाही. दूरगामी परिणाम संमेलनाच्या अध्यक्षांसह राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे टाळण्यासाठी जीआर रद्द करणे न्यायालयाचे कर्तव्यच इतर मान्यवर ऑनलाइन माध्यमातून आहे', असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. सहभागी होणार आहेत.

	हिन्मुंबई महानगरपालिका				
क्र. र	नुख्य अभि/बी.एम/८३३५/॥ दि. ०९.०८.२०२१				
	लघु निविदा सूचना				
विभाग	मुख्य अभि (इमारत देखभाल)				
उप विभाग	उप मुख्य अभि (इमारत देखभाल) उपनगर				
निविदा क्र.	७१००००३१७६				
विषय	'टी' विभागातील मुलुंड (पू) येथील मुलुंड मासळी बाजाराची दुरुस्ती				
एकूण अंदाजे किंमत	रू. ४०,१६,१२३ / –				
इसारा रक्कम	रु. ४०,२०० / –				
निविदा विक्री	दि. ११.०८.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि. २४.०८.२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत				
संकेतस्थळ	http://portal.mcgm.gov.in				
संपर्क व्यक्ती	उप अभियंता (बी.एम) पू.उ.				
नाव	श्री. हर्षद राकेचा				
दूरध्वनी क्र.	९५११६९०४९९				
ई–मेल आयडी se08es.bm@mcgm.gov.in					
PRO/825/ADV/2021	-22 सही/–				
थोडाही ताप येता डॉक्ट					



थोडक्यात	पश्चिम रेल्वे					
	भांडार विभाग					
देशव्यापी 'एनआरसी'चा	पी-वे आणि इतर विविध स्क्रॅप करिता सप्टेंबर २०२१ दरम्यान ई-लिलाव विक्री कार्यक्रम					
अद्याप निर्णय नाही	विशेष लक्ष : सर्व स्टील खरेदीदार आणि री-रोलर्स					
	खाली दिलेल्या कार्यक्रमानुसार सप्टेंबर, २०२१ मध्ये पी.वे. स्क्रॅप, रेल स्क्रॅप आणि इतर विविध स्क्रॅप					

नवी दिल्ली : 'देशव्यापी भारतीय नागरिक राष्ट्रीय नोंदणी म्हणजेच एनआरसी करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या सरकारचा असा कोणताही हेतू नाही,' अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. मात्र, सरकारने २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासह नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्कार

यांनी दिली.

सिंहांची संख्या स्थिर

नवी दिल्ली : भारतातील सिंहांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत स्थिर प्रमाणात वाढ होत आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जागतिक सिंह दिनानिमित्त केले. भारत हा आशियाई सिंहांचे घर असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. 'या जागतिक सिंह दिनानिमित्त सिंहाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्यांना शूभेच्छा देतो. गेल्या काही वर्षांत भारताच्या सिंहाच्या संख्येत स्थिर प्रमाणात वाढ होत असल्याने तुम्हाला आनंद होईल,' असे ट्विट त्यांनी केले. आशियाई सिंहांची संख्या ही सन २०२०मध्ये ६७४ नोंदली गेली आहे. म्हणजेच पाच वर्षांत २९ टक्के वाढ झाली आहे.

	0		2
अब्ज	ध	शि	घटल

सामानाच्या विल्हेवाटीकरिता जाहीर ई-लिलाव आयोजित करण्यात येईल.	
20 1201 1201	24

१ली फेरी	२री फेरी	डेपो	डेपो ऑफिसी इन-चार्ज	संपर्क क्र			
०१/०९/२०२१	१६/०९/२०२१	भावनगर	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, भावनगर	0२७८२४४४३६ 0९७२४०९७७५			
०३/०९/२०२१	२९/०९/२०२१	दाहोद	उप मुख्य मटेरियल्स व्यवस्थापक, दाहोद	०२६७३२४१२९ ०९७२४०९०४५			
०७/०९/२०२१	२१/०९/२०२१	साबरमती	उप मुख्य मटेरियल्स व्यवस्थापक, साबरमती	0665640000 0665806366			
०८/०९/२०२१	२२/०९/२०२१	राजकोट	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, राजकोट	0721780558 0987085090			
०९/०९/२०२१	२४/०९/२०२१	रतलाम	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, रतलाम	०७४१२२३००८ ०९७५२४९२७५			
१०/०९/२०२१	२७/०९/२०२१	प्रतापनगर	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, वडोदरा	०२६५२६४१५९ ९७२४०९१७५(
११/०९/२०२१	२५/०९/२०२१	महालक्ष्मी	उप मुख्य मटेरियल्स व्यवस्थापक, महालक्ष्मी	0२२-२४९२९५७ 0९00४४९५७५			
१३/०९/२०२१	३०/०९/२०२१	वडोदरा	उप मुख्य मटेरियल्स व्यवस्थापक, वडोदरा	०२६५२६४१५९ ९७२४०९१७५(
१४/०९/२०२१	२८/०९/२०२१	अहमदाबाद	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, अहमदाबाद	०७९२२२०५८८ ०९७२४०९३७५			
१५/०९/२०२१	२७/०९/२०२१	मुंबई सेंट्रल	वरि. विभा. मटेरियल्स व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल	077-7309888 0900889900			
तपशिलवार माहितीकरिता कृपया संबंधित डेपो अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सूचना : (१) रेत ई-लिलावातून कोणताही लॉट काढून टाकण्याचे अधिकार राखून ठेवत आहे. (२) ई-लिलाव निर्धारि केळेनुसार सुरु होईल. (३) ई-लिलाव कॅटलॉग मटेरियल्स ई-लिलाव पोर्टल www.ireps.gov.in उपलब्ध आहे. (४) ई-लिलाव, डिजीटल सिग्नेचर्स, नोंदणी कार्यपद्धती आणि सहभाग यासंबंध आवृश्यक कोणत्याही मदतीसाठी, कृपया उपरोक्त नमूद डेपो अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. (५) स अगवृश्यक कोणत्याही मदतीसाठी, कृपया उपरोक्त नमूद डेपो अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. (५) स अरणा व्यवहार ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे करण्यात येईल. (क्र. एस/III/लिलाव कार्यक्रम-१/सप्टेंबर-२०२१ दिनांक ०६/०८/२०२							
			အျမန္မာ၏ ၾား၏ ဆုဘူး 💟 tw ပြာလျှင်္သာလျှင်္သား ကျောကျက် ကျောက်				
	भरास व (A G	ा प्रताक OVERNMENT OF II	ndia undertaking)	ou can BANK up			
			ासन विभाग १०, द्वारका नवी दिल्ली-१				



he University invites applications from the eligible andidates for the Teaching and Non Teaching Posts the University. The Candidates may visit the website f the University (www.mnlua.ac.in) for further details. he last date for submission of Application Form is 1/09/2021

Registrar



CIN: L17116MH1978PLC020451

Regd. Office: H-3/2, MIDC, 'A' Road, Tarapur, Boisar, Dist. Palghar, PIN 401 506 (M.S.), Phone - 7506794051; Email - sharedept@siyaram.com; Website - www.siyaram.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021.

(₹In Lakhs)

		Stand	dalone		Consolidated			
PARTICULARS	Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30.06.2020		31.03.2021		30.06.2020		31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Revenue from Operations	23,266	2,443	50,708	1,08,752	23,314	2,472	50,759	1,08,925
Other Income	759	460	1,510	4,069	759	458	1,537	4,084
Total Income	24,025	2,903	52,218	1,12,821	24,073	2,930	52,296	1,13,009
Net Profit/(Loss) for the period Before tax	1,728	(9,079)	7,581	523	1,690	(9,117)	7,540	347
Net Profit/(Loss) for the period After tax	1,290	(6,733)	5,824	534	1,252	(6,771)	5,783	358
Total Comprehensive Income	1,271	(6,763)	6,013	694	1,240	(6,805)	5,960	489
Paid up Equity Share Capital	937	937	937	937	937	937	937	937
(Face value of ₹ 2/- per share)								
Earnings Per Share (of ₹ 2/- each)								
Basic and Diluted (₹) (not annualised)	2.75	(14.37)	12.43	1.14	2.67	(14.45)	12.34	0.76

नवी दिल्ली : '१०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न जाहीर करणाऱ्यांची संख्या सन २०२०-२१मध्ये १३६ झाली असून ती २०१९-२०मध्ये १४१ होती. तर, २०१८-१९मध्ये हीच संख्या ७७ होती,' अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली. आयकर विभागाकडे आयकर परतावा भरताना नमूद केलेल्या उत्पन्नानुसार, ही माहिती देण्यात आली. तेंडुलकर समितीच्या पद्धतीशास्त्रानुसार, सन २०११-१२मध्ये भारतात दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या २७ कोटी (लोकसंख्येच्या २१.९ टक्के) आहे, असेही त्यांनी नमूद केले.

५,८०० जवान हुतात्मा नवी दिल्ली ः जम्मू आणि काश्मीरमध्ये 2528 पासून दहशतवाद फोफावू लागल्यानंतर ५ हजार ८०० हून अधिक जवान तेथे हुतात्मा झाले आहेत. मंगळवारी लोकसभेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना की, 'सीमेपलीकडून म्हणाले दहशतवादाला खतपाणी घातले गेले. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचा जम्मू आणि काश्मीरवर परिणाम झाला.

(दूर.: ०११-२८०७३००५, २८०७२००५, २८०४४४०५) ई-मेलः property@pnb.co.in; hogad@pnb.co.in

रु.२५ कोटी आणि त्याहून अधिक मूल्याच्या बँकेच्या मालमत्तांसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय)

पंजाब नॅशनल बँक बँकेच्या ₹२५ कोटींहून अधिकच्या स्थावर मालमत्तांमध्ये स्वारस्य दर्शविण्यासाठी सरकारी / निम सरकारी / सार्वजनिक उपक्रमांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. खाली नमूद केलेल्या मालमत्तांची आवश्यकता असलेले सरकारी / निम सरकारी / सार्वजनिक उपक्रम त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह "उप महाव्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक, सामान्य सेवा प्रशासन विभाग, मुख्य कार्यालय, प्लॉट क्र. ४, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली - ११००७५" यांच्याकडे २७.०८.२०२१ रोजी दुपारी ०३:०० वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

अ. क्र.	मालमत्ता	वर्णन	एकूण बांधलेले क्षेत्र (चौ.फू.)					
१.	राजेंद्र भवन, राजेंद्र प्लेस दिल्ली	१ला, २रा, ३रा व ४था मजला	६०१००					
२.	फ्लॅट १०, उषा किरण, पेडर रोड, मुंबई	५वा मजला	३१००					
ત્ર.	जी-२, मेकर्स टॉवर-ई, कफ परेड, मुंबई	ई-तळ मजला	४६७५					
Υ.	७वा मजला, मेकर्स टॉवर-ई, कफ परेड, मुंबई	७व्या मजल्या वरील क्र. ७१ व क्र. ७२	७८१५					
ц.	११वा मजला, दलामल हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई	११व्या मजल्या वरील क्र. ११०१ व क्र. ११०२	१०३४७					
ε.	कोडॅक हाऊस, अमन चेंबर्स, प्रभादेवी, मुंबई	१ला व २रा मजला	२१४२०					
6.	१८, एन.एस. रोड कोलकाता	जी + ४ मजले	२७८१०					
	तपशीलवार माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाईट <u>https://www.pnbindia.in/Tender.</u>							
Contraction of the second	<u>aspx</u> ; <u>https://etender.pnbnet.in</u> ला भेट द्यावी तसेच							
	१. श्री. डी. साहू (डीजीएम) मोबाईल- ९८१८५५५१०३/०११-२८०७२००५							
२. श्री. आर. नंदा (सीएम) मोबाईल- ९९११३५२३४९/०११-२८०४४४०५								
	ः यांच्याशी संपर्क साधू शकता.							
	उपरोक्त सूचने संदर्भात कोणतेही शुध्दीपत्रक/तारीख विस्तार/स्पष्टीकरण केवळ आमच्या							
	वेबसाइट <u>https://www.pnbindia.in</u> वर प्रसिद्ध केले जाईल ज्याला इच्छुक बोलीदार निराणित्राणो श्रेप तेक शकतान							
	नियमितपणे भेट देऊ शकतात.							
ादना	दिनांक : ०७-०८-२०२१, ठिकाण : नवी दिल्ली उप महाव्यवस्थापक							

Notes:

1. The above unaudited Standalone and Consolidated financial result of the Company for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2021. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.

2. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Result for the quarter ended 30th June 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.siyaram.com



